

नि.फौ.ख.क्र. ९४/२०२५

सरकार वि. अमोल मोरे

निशाणी क्र.४९

अभियोगपक्षातर्फे साक्षीदार क्रमांक ६ यांचे सत्यप्रतिज्ञेवर कथन.

माझे नाव – आकाश अविनाश पवार,

माझे वय – ३२ वर्षे, व्यवसाय – नोकरी

राहणार – फलटण, ता.फलटण, जि.सातारा

अभियोगपक्षातर्फे साक्षीदाराचा सरतपास सरकारी विधीज्ञ श्रीमती एस.एन.वायकर यांचेमार्फत शपथेवर सुरु –

मी सन २०१८ पासून श्रीराम फायनान्स फलटण येथे कार्यरत आहे. मी कर्ज प्रकरण हाताळतो. मी आरोपीला ओळखत नाही. आरोपीने श्रीराम फायनान्सचे कर्ज घेतले होते. मला माहित नाही की, आरोपीने कशासाठी कर्ज घेतले होते. सदर कागदपत्रांवर शिक्रे फायनान्स कंपनीचे आहेत किंवा कसे हे मला माहित नाही. मला माहित नाही की, आरोपीने जे.सी.बी. करीता आमच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते किंवा कसे. सदर जे.सी.बी. चोरीला गेल्याबाबत तक्रार दिल्यानंतर त्याकामी पोलिसांनी माझी चौकशी केली नाही. पोलिस माझ्याकडे कधीही आले नाहीत.

(साक्षीदार पुर्वीच्या कथनांशी विसंगत जबाब देत असल्याने त्याचे उलट तपासणीची परवानगी सरकारी वकीलांनी मागितली. परवानगी मंजूर)

हे म्हणणे खरे नाही की, फायनान्स कंपनीचे कर्ज घेतलेल्या लोकांना फोन करणे व त्यांच्याकडून हसे भरून घेणे हे माझे काम आहे. माझे कामाचे स्वरूप गाड्यांकरीता कर्ज देणे आहे. मी कर्जदाराचे अर्ज व त्याकरीता के.वाय.सी. पूर्तता करून घेतो. फलटण येथील श्रीराम फायनान्स कंपनीमध्ये कर्ज प्रकरण विभागात किती लोक काम करतात हे मला माहित नाही. हे म्हणणे खरे नाही की, श्रीराम फायनान्स कंपनीमध्ये कर्ज विभागात मी एकटाच कार्यरत आहे. मला माहित नाही की, सन २०१९ मध्ये कोण शाखा अधिकारी होते. मी सर्जेराव साळुंखे यांना ओळखत नाही. हे म्हणणे खरे नाही की, सन २०१९ मध्ये सर्जेराव साळुंखे हे वरिष्ठ शाखाधिकारी होते व मी त्यांच्या खाली काम करीत होतो. मला माहित नाही की, कोरोना काळामध्ये आमच्या

फायनान्स शाखेमध्ये आम्ही लोकांना येवू देत नव्हतो. हे म्हणणे खरे नाही की, कोरोना कालावधीमध्ये मी कर्जदारांना खात्यामध्ये पैसे भरण्याकरीता फोनवरून सांगत होतो व हसे भरून घेत होतो. मला माहित नाही की, आरोपीने श्रीराम फायनान्स या आमच्या शाखेकडून जे.सी.बी. मशिन घेण्यासाठी कर्ज घेतले होते किंवा कसे. मला माहित नाही की, अमोल मोरे याने सदरचा जे.सी.बी. नोटरीवर अमोल सेवक कोळेकर यांना विकला होता. हे म्हणणे खरे नाही की, जे.सी.बी. विकल्यानंतर अमोल कोळेकर हे जे.सी.बी.च्या कर्जाचे हसे माझ्या वैयक्तिक खात्यावर भरत होते. हे म्हणणे खरे नाही की, माझ्या वैयक्तिक खात्यावर अमोल कोळेकर याने रु. १२,१००/- प्रमाणे १२ हसे भरले होते. मी विनोद कोळी यांना ओळखत नाही. हे म्हणणे खरे नाही की, मी विनोद कोळी यांच्या आदेशानुसार माझ्या खात्यावर आलेले पैसे जे.सी.बी. कर्ज खात्यावर भरत होतो. मी सुनिल कारंडे यांना ओळखतो. ते माझ्यासोबत फलटण श्रीराम फायनान्समध्ये कार्यरत आहेत. सुनिल कारंडे हे कोणत्या पदावर काम करतात हे मला माहित नाही. फलटणमध्ये श्रीराम फायनान्सची एकच शाखा आहे. आता सध्या आमच्या फायनान्स कंपनीत किती लोक काम करतात हे मला माहित नाही. आता मला माझ्या जबाबातील अधोरेखांकित मजकूर अ वाचून दाखवण्यात आला. सदरचा मजकूर माझ्या जबाबात का नमुद आहे याचे कारण मी सांगू शकत नाही. हे म्हणणे खरे नाही की, मी आरोपीला शिक्षा होवू नये म्हणून आजरोजी खोटी साक्ष देत आहे.

सरतपास पुर्ण.

साक्षीदाराचा उलटतपास आरोपीतर्फे विधीज्ञ श्री.पी.पी.जाधव यांचेमार्फत नाकारला.

श्रवणोत्तर स्वीकृत,

फलटण.

(ए.एस.साटोटे)

ता.१६.०१.२०२६

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, फलटण.

(न्यायालय क्र.३)

नि.फौ.ख.क्र. ९४/२०२५

सरकार वि. अमोल मोरे

निशाणी क्र.५०

अभियोगपक्षातर्फे साक्षीदार क्रमांक ७ यांचे सत्यप्रतिज्ञेवर कथन.

माझे नाव – सुनिल तानाजी कारंडे,
माझे वय – ४० वर्षे, व्यवसाय – नोकरी
राहणार – बारामती, ता. बारामती, जि. पुणे

अभियोगपक्षातर्फे साक्षीदाराचा सरतपास सरकारी विधीज्ञ श्रीमती एस.एन.वायकर यांचेमार्फत शपथेवर सुरु –

मी सध्या श्रीराम फायनान्स लि. शाखा फलटण येथे कार्यरत आहे. मी सन २०२३ पासून म्हणजेच तीन वर्षांपासून तेथे कार्यरत आहे. मी वसुली अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझे कामाचे स्वरूप थकीत कर्ज खात्याचे पैसे कर्जदारांकडून वसुल करणे आहे. मी कर्जदारांना समक्ष भेटून अथवा फोनवरून कर्जाचे पैसे गोळा करतो. कर्जदाराने हप्ते न भरल्यास त्यांना कंपनीतर्फे तसेच वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवतो. सदर नोटीसमध्ये आम्ही कर्जखात्याची रक्कम, थकीत हप्त्याची रक्कम नमुद करतो व न भरल्यास त्यांना लवाद प्रकरण दाखल करून पैसे वसुल करण्याबाबत सुचित करतो. हप्ते न भरल्यास आम्ही कर्जदाराचे वाहन ताब्यात घेत असतो. मी आरोपीला ओळखतो. ते आमचे कर्जदार होते. आरोपीने जे.सी.बी. वाहन खरेदीकरीता आमच्याकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाचे हप्ते आरोपी आमच्याकडे भरत होता. आरोपी हा नियमित हप्ते भरत होता. आता मला संचिकेवर दाखल कर्ज खाते उतारा दाखवण्यात आला. सदर खातेउता-यावर कंपनीचा शिक्षा व माझी सही आहे. सदरचा खातेउतारा आरोपीचा आहे. सदर उता-यातील नोंदी या संगणीकृत आहेत व त्या बरोबर आहेत. त्यास नि.क्र.५१ देण्यात येत आहे. आरोपीने दि.११.०७.२०१८ रोजी र.रु.३ लाखाचे कर्ज घेतले होते. हप्ते हे दि.२०.०८.२०१८ पासून ते दि.१५.१२.२०२३ पर्यंत र.रु.१२,०८७/- प्रमाणे आरोपीने भरलेले आहेत. त्यानंतर आरोपीने खाते बंद केले आहे. आरोपीकडून आम्हाला कर्जाची पूर्ण रक्कम मिळालेली आहे. आरोपीने संपूर्ण रक्कम १ लाख ६० हजार भरली आहे. मला आठवत नाही की, मी आरोपीचा जे.सी.बी. ताब्यात घेतला होता किंवा कसे.

(साक्षीदार पुर्वीच्या कथनांशी विसंगत जबाब देत असल्याने त्याचे उलट तपासणीची परवानगी सरकारी वकीलांनी मागितली. परवानगी मंजूर)

हे म्हणणे खरे आहे की, सदर खाते उता-यामध्ये दि.२०.०४.२०२२ नंतर आरोपीने हसे भरल्याची नोंद नाही. रेपो एजन्सीकडे आम्ही थकीत कर्ज खातेदारांची यादी देतो, ते त्यांच्या पद्धतीने कर्ज वसुली करतात, ते गरज पडल्यास संबंधित वाहन ताब्यात घेतात व आमच्या गोडाऊनमध्ये जमा करतात. मला आठवत नाही की, मी श्रीराम फायनान्स कंपनी येथे कार्यरत असताना आरोपीने थकीत कर्ज भरले नाही म्हणून त्यांचा जे.सी.बी. क्र. एम.एच.२०-ए.वाय.-६२८५ हा ताब्यात घेण्याकरीता रेपो एजन्सी रुद्रशिव एंटरप्रायझेस, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना पत्र देवून कळविले होते. मला आठवत नाही की, त्याप्रमाणे दि.०९.१२.२०२३ रोजी चंद्रकांत माने, रेपो एजन्सीतर्फे यांनी मला सदर जे.सी.बी. शरयु कारखान्यातुन त्यांच्या ताब्यात घेतला आहे असे कळविले. हे म्हणणे खरे नाही की, जे.सी.बी. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने फायनल सेटलमेंटची रक्कम १ लाख ६० हजार आमच्याकडे भरली व जे.सी.बी. ताब्यात घेतला होता. मला आठवत नाही की, सदर जे.सी.बी. ताब्यात घेतल्याबाबत मी पोलिसांना कळविले होते किंवा कसे. आता मला माझ्या जबाबातील अधोरेखांकित मजकूर अ वाचून दाखवण्यात आला. सदरचा मजकूर माझ्या जबाबात का नमुद आहे याचे कारण मी सांगु शकत नाही. पोलिसांनी माझ्याकडे जे.सी.बी. चोरीबाबत चौकशी केली होती किंवा कसे हे मला आठवत नाही. हे म्हणणे खरे नाही की, मी आरोपीला शिक्षा होवू नये म्हणून आजरोजी खोटी साक्ष देत आहे.

सरतपास पुर्ण.

साक्षीदाराचा उलटतपास आरोपीतर्फे विधीज्ञ श्री.पी.पी.जाधव यांचेमार्फत शपथेवर सुरु-

मी सन २०२३ पासून श्रीराम फायनान्स कंपनी फलटण येथे कार्यरत आहे. हे म्हणणे खरे आहे की, माझ्याकडे चौकशीसाठी पोलिस आले नाहीत किंवा मी कधीही पोलिसांकडे गेलो नाही. हे म्हणणे खरे आहे की, अमोल मोरे याने घेतलेल्या कर्जाबाबत मला वैयक्तीक माहिती नाही. आता मला नि.क्र.५१ वरील कर्जखाते उतारा दाखवण्यात आला. हे म्हणणे खरे आहे की, मी सदर उता-याच्या मुळ प्रती आणलेल्या

नाहीत. हे म्हणणे खरे आहे की, कर्जखाते उता-यातील नोंदीबाबत मला वैयक्तीक माहिती नाही. हे म्हणणे खरे आहे की, सदर खातेउतारा नि.क्र. ५१ वर सदर उतारा हा मुळ अभिलेखावरून तयार केला असल्याबाबत मजकूर नमुद नाही. हे म्हणणे खरे आहे की, सदर खातेउतारा नि.क्र. ५१ वर सदर उतारा हा संगणीकृत असल्याने त्यावर सहीची गरज नाही असे नमुद नाही. हे म्हणणे खरे आहे की, आता सध्या आरोपी आमच्या फायनान्स कंपनीला कोणतेही देणे लागत नाही. हे म्हणणे खरे नाही की, नि.क्र.५१ वरील दाखल आरोपीचा कर्जखाते उतारा हा खोटा आहे.

उलटतपास पुर्ण.

फेरतपास नाही.

श्रवणोत्तर स्वीकृत,

फलटण.

(ए.एस.साटोटे)

ता.१६.०१.२०२६

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, फलटण.

(न्यायालय क्र.३)